

<p style="text-align: center;">कर्तव्ये पार पाडण्यासाठी ठरवून दिलेले निकष सहाय्यक लेखाधिकारी / परिमंडळ -१ / मुंबई इमारत दुरुस्ती व पुर्नरचना मंडळ यांचे कार्यालय</p>		
क्र.	अधिकारी /कर्मचारी व पदनाम	करावयाची कामे
१.	श्रीमती अर्चना चेलानी , सहाय्यक लेखाधिकारी / परिमंडळ -१/ मुंबई इमारत दुरुस्ती व पुर्नरचना मंडळ	<p>१) परिमंडळ -१/ दु व पू अंतर्गत सी-१ , सी -२, सी -३ व " अ " विभाग या विभागांशी निगडित सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे आस्थापना विषयक प्रकरणे हाताळणे व त्या अनुषंगाने कार्यवाही करणे.</p> <p>२) परिमंडळ -१/दु व पू अंतर्गत उपरोक्त चारही विभागातील संक्रमण गाळे तसेच पुर्नरचित गाळे संदर्भातील सेवा जसे की वीज देयके , मालमत्ता कर देयके इ.अदायगी प्रकरणे हाताळणे व कार्यवाही करणे.</p> <p>३) कंत्राटदारांची देयके तपासणी नंतर मंजूरी देऊन अदायगीकरिता पाठविणे.</p> <p>४) निवासी लेखा परिक्षा अधिकारी / प्रा.यांनी पाठविलेल्या अर्धसमान व परिच्छेद यांची त्यांचे संबंधित परिमंडळ निहाय प्रकरणे हाताळणे व त्यांची समर्पक उत्तरे संबंधित अधिकारी / अभियंता यांचेकडून प्राप्त करून निवासी लेखा परिक्षा अधिकारी यांना सादर करणे .</p> <p>५) मुख्य लेखाधिकारी कार्यालयास आवश्यक असलेली माहिती विहित नमुन्यात सादर करणे.</p> <p>६) सी-१, सी-२, सी-३ व अ विभागातील कार्यकारी अभियंता यांनी वेळोवेळी मागितलेल्या विशिष्ट इमारतीवरील खर्चाचा तपशील देणे.</p> <p>७) माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये सी-१, सी-२, सी-३ व अ विभागासाठी अपिलिय अधिकारी म्हणून माहिती प्रदान करणे आणि विहित मुदतीत निकाली काढणे.</p>

२.	श्रीमती निमिषा राऊळ, विभागीय लेखापाल	<p>१) सी-१ व सी -२ विभागातील Structural Repairs व CR , SR, PD, वास्तूशास्त्रज्ञ, विद्युत यांची देयके तपासणे.</p> <p>२) माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये सी-१, सी-२, विभागासाठी जनमाहिती अधिकारी म्हणून माहिती प्रदान करणे आणि विहित मुदतीत निकाली काढणे.</p> <p>३) सी-१, सी -२, सी-३ व अ विभागासाठीची आस्थापनाविषयक कामे करणे.</p> <p>४) सी-१ व सी -२ विभागातील वार्षिक निरीक्षण अहवालातील परिच्छेदांची पूर्तता करणेबाबत.</p> <p>५) सी-१ व सी-२ विभागातील एजन्सींची सुरक्षा ठेव (Security Deposit) जारी करणे.</p> <p>६) सी-१ व सी-२ विभागासाठीची Agreement, Bid Appraisal, D.T.P., इ. ची तपासणी करणे</p> <p>७) वरिष्ठांनी नेमुन दिलेली कामे करणे.</p>
३.	श्रीमती साची तावडे, विभागीय लेखापाल	<p>१) कार्यकारी अभियंता " अ " व कार्यकारी अभियंता / सी - ३/ विभागातील Structural Repairs व CR, SR, PD वास्तूशास्त्रज्ञ, विद्युत यांची देयके तपासणे.</p> <p>२) माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये सी-३ व " अ " विभागासाठी जनमाहिती अधिकारी म्हणून माहिती प्रदान करणे आणि विहित मुदतीत निकाली काढणे.</p> <p>३) परिमंडळ -१/दुवपूमं मधील जाहिरातीची देयके तपासणे.</p> <p>४) परिमंडळ -१/दुवपूमं मधील आकस्मित देयके जसे की सर्व प्रकारची जल देयके, विद्युतदेयके, टेलिफोन देयके मालमत्ता कराची देयके इ. ची तपासणी करणे.</p> <p>५) सी-३ व " अ " विभागातील वार्षिक निरीक्षण अहवालातील परिच्छेदांची पूर्तता करणेबाबत.</p> <p>६) सी-३ व " अ " विभागातील एजन्सींची सुरक्षा ठेव (Security Deposit) जारी करणे.</p> <p>७) सी-३ व " अ " विभागासाठीची Agreement, Bid Appraisal, D.T.P., इ. ची तपासणी करणे.</p> <p>८) वरिष्ठांनी नेमुन दिलेली कामे करणे.</p>

४.	श्री. पी.एस.गवळी, सहायक	<p>१) आकस्मित कार्यालयीन खर्चाच्या देयकांची सीओपीसह तपासणी करून आक्षेपार्ह बाबींची संबंधीतांकडून पुर्तता करून घेणे.</p> <p>२) शासन निर्णय, माहिती अधिकार, परिपत्रके, प्राधिकरणाचे आदेश इ. चा अभिलेख ठेवणे.</p> <p>३) विभागातील सर्व प्रकारची वकिलांची देयके, जल देयके, विद्युत देयके, टेलिफोन देयके, मालमत्ता कराची देयके, जाहिरातीचे देयके अदा करणे.</p> <p>४) परिमंडळ-१ मधील माहिती अधिकारीशी संबंधित प्रत्येक महिन्याचा प्रलंबित प्रकरणांचा अहवाल प्रशासकीय अधिकारी/दुवपू मंडळ यांना पाठविणे.</p> <p>५) सर्व अभिलेख व नस्ती काळजीपूर्वक ठेवणे.</p> <p>६) वरिष्ठांनी नेमुन दिलेली कामे करणे.</p> <p><u>अतिरिक्त कार्यभार-</u></p> <p>१) आस्थापना विषयक सर्व कामे - सेवापुस्तक व वैयक्तिक नस्ती अद्यावत ठेवणे, किरकोळ रजा व इतर रजांचा अभिलेख ठेवणे, हजेरीपटावरून प्रशासकीय शाखेस मासिक उपस्थितीविषयी व इतर अहवाल कळविणे, पेन्शन व निवृत्ती लाभ विषयक प्रकरणांचे लेखापरिक्षण करून वेळेत सादर करणे, आस्थापना बाबतचे सीपीएफ/वैद्यकीय खर्च प्रतिपुर्ती, वेतन देयकांविषयी बाबतचे प्रस्तावाचे लेखापरिक्षण करून सादर करणे.</p>
५.	श्री.संतोष पेडामकर , सहाय्यक	<p>१) सहाय्यक लेखाधिकारी परिमंडळ-१ / मुं.इ.दु. व पु. मंडळ या कार्यालयातील कार्यकारी अभियंता / सी-१ /सी-२ / सी-३ व अ विभाग, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांचे कार्यालयाकडून प्राप्त होणारे वास्तुशास्त्रांच्या देयकासंबंधीचे काम पाहणे.</p> <p>२) वरिष्ठांनी नेमुन दिलेली कामे करणे.</p>

६.	श्री. विवेक चन्ने वरिष्ठ लिपिक	<p>१) परिमंडळ-१ मधील सी-१ व सी-३ विभागातील Structural Repairs, CR, SR, PD, विद्युत विभागाची देयके तयार करणे.</p> <p>२) सी-१ व सी-३ विभागातील माहिती अधिकारासंबंधित व प्रथम अपिल अर्जाबाबत माहिती गोळा करणे व विहित नमुन्यात माहिती तयार करणे.</p> <p>३) सी-१ व सी-३ विभागाठीचे सर्व अभिलेख व नस्ती काळजीपुर्वक ठेवणे.</p> <p>४) सी-१ व सी-३ विभागाचे अनामत रक्कम (S.D., P.S.D., M.D.) परत करणे व मुदत ठेव प्रमाणपत्र (FDR) जमा करून घेणे तसेच परत करणे.</p> <p>५) सी-१ व सी-३ विभागातील एजन्सीजचे SD & MD परत करण्यासाठीचे RA Bills तयार करणे.</p> <p>६) सी-१ व सी-३ विभागाशी संबंधित इमारत दुरुस्ती खर्चाबाबतची माहिती संकलित करून पत्र तयार करणे.</p> <p>७) सी-१ व सी-३ विभागासाठीचे Agreement, Bid Appraisal, D.T.P., इ. तयार करणे.</p> <p>८) वरीष्ठांनी नेमून दिलेली कामे करणे .</p>
७	श्रीमती जया राठोड, वरीष्ठ लिपिक	<p>१) परिमंडळ-१ मधील सी-२ व " अ " विभागातील Structural Repairs, CR, SR, PD, विद्युत विभागाची देयके तयार करणे.</p> <p>२) सी-२ व " अ " विभागातील माहिती अधिकारासंबंधित व प्रथम अपिल अर्जाबाबत माहिती गोळा करणे व विहित नमुन्यात माहिती तयार करणे.</p> <p>३) सी-२ व " अ " विभागाठीचे सर्व अभिलेख व नस्ती काळजीपुर्वक ठेवणे.</p> <p>४) सी-२ व " अ " विभागाचे अनामत रक्कम (S.D,P.S.D, M.D.) परत करणे व मुदत ठेव प्रमाणपत्र</p>

		<p>(FDR) जमा करून घेणे तसेच परत करणे.</p> <p>५) सी-२ व " अ " विभागातील एजन्सीजचे SD & MD परत करण्यासाठीचे RA Bills तयार करणे.</p> <p>६) सी-२ व " अ " विभागाशी संबंधित संबंधित इमारत दुरुस्ती खर्चाबाबतची माहिती संकलित करून पत्र तयार करणे.</p> <p>७) सी-२ व " अ " विभागासाठीचे Agreement, Bid Appraisal, D.T.P., इ. तयार करणे.</p> <p>८) वरीष्ठांनी नेमून दिलेली कामे करणे .</p>
८.	श्री.चंद्रकांत उभे, वरीष्ठ लिपिक	निवडणूकीच्या कामाकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून दि. २२.११.२०२१ पासून कार्यरत.
९.	कुमारी तृप्ती बालाजी महाके कनिष्ठ लिपिक - टंकलेखक	सहाय्यक लेखाधिकारी / परी-१/ मु.इ.दु व पू.मंडळ यांचे कार्यालयातील दैनंदिन संगणकीकृत आवक-जावक टपालाचे काम, टंकलेखन व वरीष्ठांनी नेमून दिलेली इतर कामे पहाणे.
१०.	श्री. प्रविण पाटील कनिष्ठ लिपिक - टंकलेखक	सहाय्यक लेखाधिकारी, परिमंडळ -१ / मुं.इ.दु. व पु. मंडळ यांचे कार्यालयातील दैनंदिन संगणकीकृत आवक-जावक टपालाचे काम, टंकलेखन व वरीष्ठांनी नेमून दिलेली कामे इतर पाहणे.
११.	श्री.ए.एस. अवरप्पा, नाईक (सेवावर्गाने या कार्यालयात कार्यरत)	<p>१) टपाल वाटप करणे .</p> <p>२) परिमंडळ-१ मधील विविध देयके भरणा करणे.</p> <p>३) वरीष्ठांनी सांगितलेली कामे करणे.</p>

सहाय्यक लेखाधिकारी / परिमंडळ -१
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ